July 10, 2024

To,

BSE Limited

Corporate Relationship Department, 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Bandra (E), Mumbai – 400 051

Trading Symbol: LXCHEM

Scrip Code: 543277

Dear Sir / Madam,

Sub: Submission of Newspaper Advertisement relating to the 35th Annual General Meeting of the Company

Pursuant to regulations 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please see enclosed public notice relating to the 35th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Tuesday, July 30, 2024, at 11.00 am through video conferencing / other audio-visual means.

We request you to take the above on record

Thanking you,

For Laxmi Organic Industries Limited

Aniket Hirpara
Company Secretary & Compliance Officer

Encl: A/a

STATE BANK OF INDIA IT Services Department, LHO,

Maharashtra 3rd Floor, Synergy Building, G- Block Bandra Kurla Complex, Mumbai 400 051

TENDER NOTICE

Tender No: SBI/ITS/2024-25/01 dated 10/07/2024 for Empanelment of Vendors for LAN/Data cabling for branches in SBI Maharashtra Circle. Details will be available on Bank's website https://bank.sbi till 31/07/2024

G Galaxy Galaxy Surfactants Limited

CIN: L39877MH1986PLC039877 stered Office: C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai – 400 703, Maharashtra, India Tel: +91 22 2761 6666, Fax: +91 22 2761 5883/2761 5886 $email: \underline{investorservices@galaxysurfactants.com}; \ website: \underline{www.galaxysurfactants.com}$

NOTICE OF 38th ANNUAL GENERAL MEETING NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting (herein after referred to as "AGM") of the

Company will be held on Wednesday, August 07, 2024 at 2:30 p.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") (herein after referred to as "electronic mode") to transac ne business, as set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM.

The Ministry of Corporate Affairs (MCA), vide its General Circular No. 09/2023 dated September 25 2023 read with previous general circulars viz. 10/2022 dated December 28, 2022, 2/2022 dated May 5, 2022,19/2021 dated December 8, 2021, 20/2020 dated May 5, 2020, 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 02/2021 dated 13th January, 2021 and other applicable circulars issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), has allowed the Companies to conduct the AGM through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) up to September 30 2024. In accordance with the said circulars of MCA, SEBI and applicable provisions of the Act and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the 38th AGM of the Company shall be conducted through VC / OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2023-24 will be sent only by e-mail to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and circulars issued by SEBI reference no. SEBI/HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 , SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2-2/P/CIR 2023/4 dated January 5, 2023 and SEBI/HO/DDHS/P/CIR/2023/0164 dated October 6, 2023. Members may note that the Notice of AGM and Annual Report for the financial year 2023-24 will also be available on the Company's website <u>www.galaxysurfactants.com</u>; websites of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Ltd and BSE Limited at <u>www.nseindia.com</u> and <u>www.bseindia.com</u> respectively. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions fo joining the AGM will be provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company has fixed Friday, July 26, 2024 as a record date for determining entitlement of members to final dividend for the financial year 2023-24, if approved, at the AGM.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/ e-voting will be provided in the Notice of the Annual General Meeting.

The Members who hold shares in physical mode and have not registered their email address, bank details and other KYC details are requested to register their details by filling the form ISR 1 available or our website https://www.galaxysurfactants.com/pdf/downloads/Form-ISR-1-Updation-of-PAN-KYC details.pdf and send to our RTA alongwith supporting documents.

The Members who are holding shares in demat form are requested to contact their Depositor Participants to update their correct email address and bank details.

Members may note that the Income Tax Act, 1961 (Act), as amended by the Finance Act, 2020, mandate. that dividends paid or distributed by a Company shall be taxable in the hands of the members. The Company shall, therefore, be required to deduct Tax at source (TDS) at the time of making payment of the final dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate, as applicable, Members are requested to submit the documents in accordance with the provisions of the Act. The detailed tax rates, documents required for availing the applicable tax rates are provided in the Notice of the AGM

For Galaxy Surfactants Limited July 09, 2024 Niranjan Ketkar Company Secretary

Girgaum Branch 281, J.S.S. Road, Bhimrao House Girgaum, Mumbai-400004. APPENDIX-IV

[Rule 8(1)] POSSESSION NOTICE (For immovable property) WHEREAS the undersigned being the Authorized Officer of Bank of India, unde the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement o security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 3(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2003 saued demand notice dated: 29.01.2024 calling upon the Borrower Shri Pravit

Mangabhai Virash to repay the amount mentioned in the notice being Rs 17,18,881.30 + interest (Rupees Seventeen Lakhs Eighteen Thousand Fight Hundred Eighty One & Thirty Paise + interest) within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the

borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section (4) of section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest Inforcement Rules, 2002 on this the 06th day of July of the year 2024. The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India, Girgaum Branch for an amount Rs. 17,18,881.30

and interest thereon. The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section

13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

*****DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY *****
Flat No. 205 is located on 2nd Floor in building known as "Shree Rai Residency" is situated Opp. Gavdevi Mandir, Sahabaj Gaon, CBD Belapur, Tal & District Thane, Navi Mumbai-400614.

All that part and parcel of the property consisting of Flat No. 205/ In survey No. 1059/ City Navi Mumbai within the registration Taluka and District Thane 400614.

Authorized Officer Date: 06.07.2024 Place: Mumbai Bank of India, Girgaum Branch

Recovery Officer

Under Maharashtra Co-op. Societies Act 1960 & Rule 107 Of Rule 1961 C/o The Sarvodaya Co Op Bank Ltd Mumbai, 1/2, Crosswind Chs Ltd., J.M. Road, Bhandup (W), Mumbai-78 Telephone No: 022-68252222

> FORM Z (See sub-rule {11(d-)}of rule 107) Possession Notice for Immovable property

Whereas the undersigned being the Recovery officer of the The Sarvodaya Co Op Bank Ltd Mumbai under the Maharashtra Co Operative Societies Rules, 1961 issued a demand notice dated 16/12/2020 calling upon the judgment debtor.

Shri.Pandey Jayendra Ramji (Borrower) to repay the amount mentioned in the notice being 1) Loan A/c.No.211/6 Rs. 24,51,561 /-(Rupees Twenty Four Lakh Fifty One Thousand Five Hundred Sixty One Only) & 2) Loan A/c.No. 100/27 Rs.10,59,258 (Rupeed Ten Lakh Fifty Nine Thousand Two Hundred Fifty Eight Only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 18/05/2024 and attached the property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount notice is hereby given to the judgme debtor and the public in general that the undersigned has taken possession of the propert described herein below in exercise of powers conferred on him under rule 107{11(d-)}of the Maharashtra Co Operative Societies Rules 1961 on this 03 th Day of July of the year 2024. The judgment debtor in particular and the public in general in hereby cautioned not to dea1 with the property and any dealings with the property will be subject to the charge of the The Sarvodaya Co Op Bank Ltd Mumbai, for an outstanding amount 1) Loan A/c.No.211/6 Rs. 24,51,561 (Rupees Twenty Four Lakh Fifty One Thousand Five Hundred Sixty One Only) & 2) Loan A/c.No. 100/27 Rs.10.59,258 (Rupees Ten Lakh Fifty Nine Thousand Two Hundred Fifty Eight Only) total amount as on dated 30.06.2024 Rs.35,10,819 (Thirty five lakh ten

Descripation of the Immovable property E-701, Dhanlaxmi CHS. Ltd, Andheri Ghatkopar Link Road, Mohili Village, Sakinaka, Mumba 400 072

thousand eight hundred ninteen only) and further interest thereon

All that part and parcel of the property consisting of Survey No., CTS NO. E-701, Dhanlaxm CHS. Ltd, Andheri Ghatkopar Link Road, Mohili Village, Sakinaka, Mumbai 400 072. Within the Registration Tahsil and District-Mumbai

Date :- 09/07/2024

Recovery Officer Under Maharashtra Co-op.Societies Act 1960 & Rule 107 Of Rule 1961 The Sarvodaya Co op Bank Ltd Mumbai

HERO HOUSING FINANCE LIMITED

Registered Office: 09, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi-110057 Branch Office: Office No. B-305, BSEL Tech Park, Plot No. 39/5 & 39/5A, Sector, 30A, Opposite Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai-400703

PUBLIC NOTICE (E- AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY) (UNDER RULE 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 20021 NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY MORTGAGED WITH HERO HOUSING FINANCE LIMITED (SECURED CREDITOR) UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST

Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s) and guarantor(s) o their legal heirs/representatives that the below described immovable properties mortgaged/charged o the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorized Officer of Hero cured creditor), will be sold on 13-Aug-2024 (E-Auction Date) on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis for recovery of outstanding dues from below mentioned Borrowers, Co-Borrowers or Guarantors. The Reserve Price and the Earnest Money Deposit is mentioned below. The EMD should be made through Demand. Draft/RTGS/NEFT for participating in the Public E-Auction along with the Bid Form which shall be submitted to the Authorised Officer of the Hero Housing Finance Ltd On or before 12-Aug-2024 till 5 PM at Branch Office: Office No. B-305, BSEL Tech Park, Plot No. 39/5 & 39/5A, Sector, 30A, Opposite Vashi Railway Station Vashi, Navi Mumhai-400703

pposite vasni Railway Station, vasni, Navi Mumbai-400703.				
oan ccount	Name of Borrower(s)/ Co- Borrower(s)/	Date of Demand Notice	Type of Possession (Under	Reserve Price
0.	Guarantor(s)/ Legal Heir(s)/ Legal Rep.	Amount as on date	Constructive/ Physical)	Earnest Money
HFVASHOU2 000006966 & HFVASIPL20	Ashok S Potphode, Manisha Ashok Pothphode	19/04/2023 Rs. 20,52,410/- as on 08/07/2024	Physical	Rs. 15,50,000/- Rs. 1,55,000/-
0007070				

Description of property: All that piece and parcel of flat bearing No. 702 on seventh floor in the building called "Sai Darshan" C- Wing, having carpet area admeasuring 23.57 sq. Mtrs constructed on land bearing Survey No. 170/1/3, 170/1/4, 170/1/6, Village- Badlapur, Tal Ambernath Distric

Terms and condition: The E-auction will take place through portal https://sarfaesi.auctiontiger.ne on 13-Aug-2024 (E-Auction Date) After 2.00 PM with limited extension of 10 minutes each. The Intending Purchasers / Bidders are required to deposit EMD amount either through RTGS NEFT or by way of Demand Draft/RTGS/NEFT favouring the "HERO HOUSING FINANCE LTD. The EMD amount will be return to the unsuccessful bidders after conclusion of the E-auction

Terms and Conditions of the E-Auction: 1. E-Auction is being held on "As is where is Basis" & "A is what is Basis" & "whatever there is Basis" & "Without recourse Basis" and will be conducted online". 2. Bid increment amount shall be Rs.15,000/- (Rupees Fifteen Thousand Only). 3. The E Auction will be conducted through M/s E-Procurement Technologies Ltd. (Helpline No(s) 07961200576/544/594/596/531/583/596, 6351896643 and E-mail on support@auctiontiger.net at their web portal https://sarfaesi.auctiontiger.net. 4. There is no encumbrance on the property which is in the knowledge of Secured Creditors. However, the intending bidders should make their own independent enquires regarding the encumbrances, title o property put on auction and claims/ rights/ dues/ affecting the property, prior to submitting their bids in this regard, the E-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute ant commitment or any representation of Hero Housing Finance Limited 5. The Authorized Officer Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues. The sale shall be subject to rules/ conditions/ prescribed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The other terms and conditions of the E-Auction are published in the following website: www.herohousingfinance.com. 6. For property details and visit to property contact to Mr. Prathmesh Tapase / prathmesh.tapase@herohfl.com 9891210615. 7. The prospective bidders can inspect the property on 06-Aug-2024 between 11.00 A.M and 2.00 P.M with prior appointment.

30 DAYS SALE NOTICE TO THE BORROWER/GUARANTOR/MORTGAGOR

The above mentioned Borrower/Mortgagor/guarantors are hereby noticed to pay the sum as mentioned in Demand Notice under section 13(2) with as on date interest and expenses before the date of Auction failing which the property shall be auctioned and balance dues, if any, will be recovered with interest and cost from you. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in

https://uat.herohomefinance.in/hero_housing/other-notice on Hero Housing Finance Limited (Secured Creditor's) website i.e www.herohousingfinance.com

Date: 10/07/2024 For Hero Housing Finance Ltd., Authorised officer Place: Badlapur Mr. Pawan Kumar, Mob- 9664205551, Email;assetdisposal@herohfl.com

कोल्हापूर महानगरपालिका (विद्युत विभाग) जाहीर ई निविदा क्र. 15/२०२४ प्रथम प्रसिध्दकरण

सर्व ठेकेदार यांना कळविणेत येते की, विद्युत विभागाकडुन कोल्हापूर महानगरपालिका शहर हदीतील सिग्नलची देखभाल दुरुस्ती (पादचारी सिग्नल / ब्लिंकरसह) सन २०२४ ते २०२६ २ वर्षो करिता या कामाची जाहीर ई निविदा मांगविणेत येत आहे तसेच सविस्तर तपशील महाराष्ट्र शासनाच्या महा ई टेंडर https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. निविदा फॉर्म प्राप्त करणेचा, बयाणा रक्कम भरणेचा व निविदा फॉर्म सादर करणेचा कालावधी दि. ११/०७/२०२४ सकाळी १०.०० पासून दि. १८/०७/२०२४ दुपारी ४.०० वाजेपर्यत आहे. निविदा उघडणेचा दिनांक. २३/०७/२०२४ रोजी दु. ४.०० वाजता. सविस्तर टेंडर नोटीस, अटी, शर्ती वगैरे माहिती ऑफिस वेळेत सकाळी ११ ते ५ कार्यालयात तसेच उपरोक्त संकेतस्थळावर पाहणेस मिळेल.

> सही/– शहर अभियंता को.म.न.पा.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that **NITIN SHARAD MAHESHWARI AND RITU SHARAD** MAHESHWARI are entitled and seized and possessed of (i) A Shop No.2, on the ground floor and (ii) A Residential flat no.101/1, area admeasuring 375 sq. fts (Built Up Area), both situated in SHREE KRISHNA PURAM CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, Shahad, Taluka Kalyan and District Thane

NOTICE is hereby given to the public at large for the loss of original title deeds of the said properties viz.,1. Agreement for Sale dated 05.05.2000 and 2. Agreemen for Sale dated 23.12.1992 of flat no.101/1 AND Deed of Confirmation 13.03.1996 R/w Agreement for Sale dated 15.12.1993 of Shop No.02 and calls upon all or any person/s having any claim in respect of the said properties, by way of sale exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance possession lease, lien or otherwise howsoever are hereby requested to inform the same in writing to the undersigned having address at Office No.40, 6th floor, Onlooke Building, Sir. P. M. Road, Fort, Mumbai 400001, within 07 (Seven) days from the publication of this notice, failing which, the claim of any such person/s will be deemed to have been waived and abandoned.

Place: Mumbai Date 08th July, 2024 Sangeeta Karkera

PSPCL Punjab State Power Corporation Limited

(Regd. Office PSEB Head Office, The Mall Patiala Corporate Identification Number (CIN): U40109PB2010SGC033813 Website: www.pspcl.in (Contact 9646117604, 9646117659)

Tender Enquiry No.: 1680/EMC/O&M/PC-2566

Chief Engineer / O&M (P&P Cell - II), GHTP, Lehra Mohabbat, invites E-tender for the Procurement of Leakage Current Analyzer for Surge Arrester, Quantity as per NIT. For detailed NIT & tender Specification please refer to https://eproc.punjab.gov.in from 08.07.2024 from 17:00 hrs. onwards.

Note:- Corrigendum and addendum, if any, will be published online at https://eproc.punjab.gov.in.

76155/12/3080/2023/35462

GHTP 52/24

Dated: 08-07-2024

Recovery Officer

Under Maharashtra Co-op.Societies Act 1960 & Rule 107 Of Rule 1961 C/o The Sarvodaya Co Op Bank Ltd Mumbai, 1/2, Crosswind Chs Ltd., J.M. Road, Bhandup (W), Mumbai-78 Telephone No: 022-68252222

FORM Z (See sub-rule {11(d-)}of rule 107) Possession Notice for Immovable property

Whereas the undersigned being the Recovery officer of the The Sarvodaya Co Op Bank Ltd

Mumbai under the Maharashtra Co Operative Societies Rules, 1961 issued a demand notice dated 16/12/2020 calling upon the judgment debtor. Shri. Mishra Rajeshkumar Houshilal (Borrower and Guarantor) to repay the amount

mentioned in the notice being 1) Loan A/c.No.211/6s Rs. 24,51,561 /-(Rupees Twenty Four Lakh Fifty One Thousand Five Hundred Sixty One Only) & 2) Loan A/c.No. 100/27 Rs.8.21.798 (Rupeed Eight Lakh Twenty One Thousand Seven Hundred Ninty Eight Only with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount the undersigned has issued a notice for attachment dated 18/05/2024 and attached the property described herein bellows .The judgment debtor having failed to repay the amount notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107{11(d-)} of the Maharashtra Co Operative Societies Rules 1961 on this 03 th Day of July o the year 2024 The judgment debtor in particular and the public in general in hereby cautioned not to deaL with

Co Op Bank Ltd Mumbai, for an outstanding amount of 1) Loan A/c.No.211/6 Rs. 24,51,561 /-(Rupees Twenty Four Lakh Fifty One Thousand Five Hundred Sixty One Only) & 2) Loan A/c.No. 100/24 Rs.8.21.798/- (Rupees Eight Lakh twenty one thousande seven hundred ninty eight only) total amount as on dated 30.06.2024 Rs.32,73,359/- (Thirty two lakh eventy three thousand three hundred fifity nine only) and further interest thereon Descripation of theImmovable property C-402, Shivparvati CHSL, Ltd. N.S.S. Road, Asalfa Village, Ghatkopar (W) Mumbai 400 084.

the property and any dealings with the property will be subject to the charge of the The Sarvodaya

All that part and parcel of the property consisting of Survey No ,CTS NO. C-402, Shivparval CHSL, Ltd. N.S.S. Road, Asalfa Village, Ghatkopar (W) Mumbai 400 084. Within the Registration Tahsil and District-Mumbal

Date :- 09/07/2024 Place: Mumbai

Recovery Officer Under Maharashtra Co-on Societies Act 1960 & Rule 107 Of Rule 1961

LAXMI ORGANIC INDUSTRIES LIMITED

CIN: L24200MH1989PLC051736, Reg. Office: A-22/2/3, MIDC Mahad, Raigad 402 309 India Tel: +91-22-49104444, Fax: +91-22-22853752 Email: investors@laxmi.com, website: www.laxmi.com Notice of 35th Annual General Meeting, and E-voting information

NOTICE IS HEREBY given that 35th Annual General Meeting ('AGM') o the Company is scheduled to be held on Tuesday, July 30, 2024 at 11.00 a.m. through Video Conference ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM' without physical presence of the members at a common venue, ir compliance with the provisions of the Companies Act. 2013 ("the Act") MCA's General Circulars numbered 20/2020 dated May 05, 2020 10/2022 dated December 28, 2022 and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2023 dated September 25, 2023 ("MCA Circulars") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with the SEBI Circular numberedSEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/ CIR/2023/167 dated October 07, 2023 "SEBI Circulars") to transact the business as set out in the Notice of 35 AGM. In compliance with the said MCA circulars and SEBI Circulars, the Company has sent the Notice of 35th AGM and Annual Report for FY 2024 through electronic mode to all the members whose email IDs are registered with the Company/depository participant(s). These documents are also available on the website of the Company at https://www.laxmi.com/investors, website of the stock exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

NOTICE IS FURTHER given that the Board of Directors, at its meeting held on May 21, 2024, has recommended payment of dividend at ₹ 0.60 per equity share of the face value of ₹ 2 (30%). Subject to the provisions of section 126 of the Act, dividend on equity shares, if declared at the AGM will be credited on or after August 04, 2024, as under: a) to all those beneficial owners holding shares in electronic form, as per beneficia ownership details provided to the Company by National Securities Depository Ltd. (NSDL) and Central Depository Services (India) Ltd (CDSL), as of the end of the day on Friday, July 19, 2024. As per the SEBI Listing Regulations, the Company shall use any electronic mode of payment approved by the RBI for making payment of dividend to the members. For enabling the payment through electronic mode: a beneficial owners holding shares in electronic form are requested to furnish their bank account details to their respective depository participants on or before Friday, July 19, 2024, if the same has not been

Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI circular dated 9 December 2020, members holding shares in dematerialized form, as on the cut-off date, i.e., Friday, July 19, 2024, may cast their vote electronically on the business as set out in the Notice of 35th AGM through e-voting platform The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of 35th AGM.

Pursuant to provisions of section 108 of the Act and rule 20 of the

In this regard, the members are hereby further notified that:
a) Remote e-voting shall commence from **Wednesday, July 24, 2024**

(9.00 a.m.) and shall end on Monday, July 29, 2024 (5.00 p.m.). b) Cut-off date for the purpose of e-voting shall be Friday. July 19. 2024. Persons who have acquired shares and become members of the

Company after the dispatch of Notice and who are eligible shareholders as on the cut-off date, i.e., Friday, July 19, 2024, such person may obtain the user ID and password from Link Intime by email request or enotices@linkintime.co.in.

d) Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on Monday, July 29, 2024.

e) Members present at the meeting through VC/OAVM and who had no cast their votes on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through evoting system during the AGM. The instructions for attending the AGM through VC/OAVM are provided in the Notice of 35th AGM.

fill Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM facility, but shall not be allowed to cast their votes again at the AGM. g) A person whose name is recorded in the register of members or in the

register of beneficial owners maintained by the depositories as on the cutoff date only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM.

h) In case of queries/grievances by Individual Shareholders holding securities in demat mode who need assistance for any technical issues related to e-voting through Depository, i.e., NSDL and CDSL:

		issue - CDSL		
1	May contact by sending a request at evoting@nsdl.co.in or call on toll free no.: 22-48867000 and 22-24997000	at helpdesk.evoting@cdslindia.com		

individual shareholder holding securities in demat mode, may contact the following persons or may refer the Frequently Asked Questions (FAQs) for me mbers and Instavote e-Voting manual available https://instavote.linkintime.co.in, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on 022-49186000. For Laxmi Organic Industries Limited

i) In case of any queries/grievances related to e-voting, other than

Date: July 09, 2024 Aniket Hirpara Company Secretary & Compliance Officer Place: Mumbai



SOUTH EASTERN COALFIELDS LIMITED "A MINI RATNA COMPANY"

SECL/BSP/Dy.GM/EE/2024/334

DATE-08.07.2024

Notification for engagement of Full time Advisor (Personnel) in SECL on fixed tenure basis.

South Eastern Coalfields Limited (Subsidiary of Coal India Limited) invites application for engagement of one Advisor (Personnel) in SECL from retired executives of Cil & its subsidiaries, PSUs/autonomous organizations of Central/State governments Officers of class-C and above of Central & state Govt. (Non-clerical) & members of National level professional institutions on fixed tenure basis for an initial period of six months which may be extended up to two years as per CIL policy for engagement of Advisor's depending upon the requirement and satisfactory performance.

The Application Form and detailed notification can be seen and downloaded from SECL website www.secl-cil.in under the caption Career. Interested candidates fulfilling the criteria may submit their application in prescribed format with supporting documents to the "Office of GM (P/EE), Executive Establishment Department, South Eastern Coalfields Limited, Seepat Road, Bilaspur, Chhatisgarh, Pin 495006, latest by 23.07.2024 by 5.00 PM by Registered Post/ Speed/email in mail idgmee.secl@coalindia.in. Applications received after 23.07.2024 by 5.00 PM will not be considered and the company will not be responsible for any postal delay/loss in transit in submission of application within specified time.

IDFC First Bank Limited

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that I am investigating the title in respect of the roperty more particularly described in the schedule written hereinbelow. All persons/ entities having any right, title, claim, benefit demand or interest in respect of the under mentioned property by way of sale exchange, let, lease, license, assignmen mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance easement, trust, possession, family arrangement / settlement, Decree or Order of any court of Law, contracts, agreements development rights, partnership or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known in writing alongwith documentary evidence within 15 days from the date of this notice at A-70. Sri Gurunanak C.H.S. Ltd., Kopri Colony, Thane (Fast) 400603, otherwise such claim will be considered as waived and no claim shall be entertained thereafte SCHEDULE OF THE PROPERTY

Flat No. 501, on the Fifth Floor of the building known as 'Rudransh', being lying and situated on land bearing Plot No.122 out of land bearing CTS No.2527, 2527/1 to , corresponding to Old Survey No.177 at Village Eksar, Road No. 6/8, Daulat Nagar, Borivali (East), Mumbai 400066, Taluka Borivali, Mumbai Suburban District, Anil Shamdasani

Advocate Date: 10-07-2024 Place: Thane

> **IDFC FIRST** Bank

(Formerly known as IDFC Bank Ltd) | CIN : L65110TN2014PLC097792

Registered Office: - KRM Towers, 7th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai- 600031. Tel: +91 44 4564 4000 | Fax: +91 44 4564 4022

Edelweiss |

APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6) & 9 (1)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) & 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s), Co-Borrower (s) and Guarantor (s) as per column (iii) that the below described immovable properties as per column (iv) mortgaged/charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised Officer of Formerly known as IDFC Bank Ltd, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is on 26-Jul-2024 as described hereunder, for the recovery of amount due to IDFC FIRST Bank Limited (Formerly known as IDFC Bank Ltd) from Borrower (s) and Co-Borrower (s) as per column (i). For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided on IDFC FIRST Bank website i.e. www.idfcfirstbank.com.

S. NO		(ii) Agreement ID	(iii) Name of Borrower (s), Co-Borrower (s) and Guarantor (s)	(iv) MORTGAGED PROPERTY ADDRESS	(v) Reserve Price Amount	(vi) EMD Amount	(vii) Date and Time of Auction	(viii) Date and Time of EMD Auction	(ix) Date and Time of Inspection	(x) Authorized Officer Name & Contact Number
1	INR 1307276.94/- Demand Notice dated: 20-Apr-2021	17791002	Patil, Mrs. Charushila B Patil & Jayesh Engineering	All That Part And Parcel Of Resedential Flat No. 203 Admeasuring 699.00 Sq. Feets (64.69 Sq. Mtrs) Super Built Up Area Aituated On The Second Floor Of The Building Known As "Shree Khodiyar Krupa Co Op Hsg Society Ltd" Constructed On Housing Plot No. 1102/H-il Admeasuring 600 Sq. Meters Consisting Of Its Survey No. 191/Paikee Situated At Vapi Notified Industrial Estate, Gidc Vapi, Within The Village Limits Of Chanod, Tal Vapi, Dist Valsad, Gujarat And The Flat Is Bouned By As Following:- North: Flat No. 202, South: Flat No. 204, East: Marqin Space & West: Statircase	700000.00/-	INR 70000.00/-	26-Jul- 2024 11.00 AM to 1.00 PM	25-Jul- 2024 10.00 AM to 5.00 PM	19-Jul- 2024 10:00 AM to 4:00 PM	Name- Satyendra Maurya Contact Number- 8306001848 Name- Chinmay Acharya Contact Number- 9574448844

Disclaimer: Please note that the said notice is issued for sale of immovable property only and IDFC FIRST Bank Limited has no right to sale of the movable assets, if any, present at the nmovable property Sd/

> Authorised Officer **IDFC FIRST Bank Limited** (Formerly known as IDFC Bank Ltd)

> > POSSESSION

NOTICE

M/S. ECL FINANCE LIMITED

Date: 10.07.2024

red Office Situated Tower 3, 5th Floor, Wing 'B', Kohinoor City ohinoor City, Kirol Road, Kurla (West), Mumbai – 400 070.

POSSESSION NOTICE UNDER RULE 8(1) OF THE SARFAESI ACT, 2002

Whereas the Undersigned being the Authorized Officer of M/S. ECL FINANCE LIMITED under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Ordinance, 2002 (order 3 of 2002) and

in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement) Rules 2002 issued Demand Notices to the Borrower/s as detailed hereunder, calling upon the respective Borrower's or repay the amount mentioned in the said notices with all costs, charges and expenses till actual date of payment within 60 days from the receipt of the same. The said Borrowers/Co borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the the receipt of the same. The same bollowers to borlowers are already galactic to lepton the amount, indices a releasy given in formovers/Co borrowers and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the propert lescribed hereunder in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act r/w Rule 8 of the said Rules in the dates mentioned along-with the Borrowers in particular and public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of M/S. ECL FINANCE LIMITED. For the amount specified therein with future interest, costs and charges from the respective dates. Details of the Borrowers, Co-borrowers and Guarantors, Securities, Outstanding Dues, Demand Notice sent under Section 13(2) and Amour imed thereunder and Date of Possession is given as under:

1.Name and Address of the Borrower, Co Borrower Guarantor Loan Account No. And Loan Amount:-GANI HAJI JETHA (BORROWER) & KAUSAR GANI JETHA (CO-BORROWER) Flat No 2002 ,20th Flo Oudhwala Agua Gem. Nesbit Road Mazgaon Mumbai 400010. ABDULSATTAR HAJI JETHA (CO-BORROWER) 8 ASIYAH ABDUL SATTAR JETHA (CO-BORROWER) Flat No -301, 3rd Floor, B-Wing, Plot No-73, Fine Touch Soc Megh

Seth ,Madanpura Soutar Street, Aagripada Mumbai 400008. LAN No. LMUMLAP0000045767 Loan agreement Date: 25th Apr -2018

Loan Amount: Rs.1,32,31,000/- i.e.(Rupees One Crore Thirty Two Lakhs Thirty one thousand Only)

Demand Notice Date: 12.04.2024 NPA Date: 06.04.2024 Amount Due in: Rs. 1,49,42,584.64 /- (Rupees One Crores Forty Nine Lakhs Forty Two Thousand Five Hundred Eighty Four and Sixty Four Paisa Only)) due and payable as on 10.04.2024 together with further interest from 11.04.2024

Symbolic Possession Date: - 09.07.2024 SCHEDULE OF THE PROPERTY: All that piece and parcel of Shop No.14, Narayan Dhuru Street, Ground Floor, in building known as Sana Apartment, Aera 38.38 Sq. Mtrs, on the land bearing C.S Nos. 1256, Situated at Division Mandav Kalbadevi,Mumbai-4000008. Which lands are bounded as follows: East: Being Mohammad School West: Kalbade Road North: Sana Apartment South: Other Building. Sd/- Authorized Officer FOR M/S. ECL FINANCE LIMITED

UNITY Fina

UNITY SMALL FINANCE BANK LIMITED Registered office at Basant Lok, Vasant Vihar, New Delhi-110057 Corporate Office at 5th Floor, Centrum House, Vidyanagari Marg,

Kalina, Santacruz (E), Mumbai – 400 09

eas the undersigned being the authorized officer of Unity Small Finance Bank Limited, having its registered office at Basa Lok, Vasant Vihar, New Delhi, India-110057 and corporate office at 5th Floor, Centrum House, Vidyanagani Marg, Kalina, Santacruz (E), Mumbai – 400 098, under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002), and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated mentioned hereunder calling upon the following borrowers to repay the amount mentioned in the notice being also mentioned hereunder within 60 days from the date of receipt of the said notice.

The following borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the following borrowers and the public in general that undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him / her under sub section (4) of Section 13 / Section 14 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date

mentioned nereunder:					
Sr No		Date of Demand Notice and Outstanding		Date of Possession Type of possession	
1	Mis. Satyadeep Creation (Borrower) Mr.Deepchand Satyendranath Haldar (Borrower / Mortgagor) A. Mrs. Krishna Deepchand Haldar (Guarantor / Mortgagor) (Loan Account No. 074301100000002)	Seven Lakh Thirty	Flat No. 204, 2nd Floor, Wing A/2, Someshwar Co- op-Housing Society Ltd., Khambdev Nagar, C.T.S. No. 181(Part), Village Dharavi, Div.Dharavi, G North Ward, Dharavi, Dist. Mumbai – 400 017, owned by Mr. Deepchand Satyendra	Physical Possession	

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property shall be subject to the Charge of Unity Small Finance Bank Limited for an amount mentioned herein above and interest

thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the

Authorized Officer, Unity Small Finance Bank Limi Date: 10.07.2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that my client SMT

SNEHALATA

Owner OF Room No.A2, in Charkop Madhuyan CHS Ltd., Plot No. 724, RSC-44 Sector No.7, Charkop, Kandivali (W) Mumbai-400067, My client states that following documents have been lost/ misplaced on 07.06.2024 at

VINAYAK DESAL is the

by my client which are as follows :a) Full & Final Receipt of Rs.33,717/- paid

in Bank of Maharashtra o) N.A. Tax & Other Tax Receipts paid in

MHADA of Rs.3.634/c) Original Allotment Letter in favour of Mr

Sayyad Abbas D.Rizvi. My client has lodged police complaint vide Lost Report No.75787/2024 with Charkop

Police Station on 09 07 2024

Any person find the above origina documents should intimate to the undersigned within 15 days from the date o publication hereof and in default their all claims will be deemed to have been waived and will not be considered thereafter.

Date: 10.07.2024 Place : Mumbai ADV. SHARMILA PAWAR (Mah.1171/2011 Advocate High Court) Mahi Bungalow, Plot No.22/212 Sector-V, Charkop, Kandivali (W)

Mumbai-400067. Mobile No.9930923876

Hon'ble V Judge BEFORE THE MOTOR ACCIDENT **CLAIMS TRIBUNAL AT** CHENNAI MCOP NO: 5363/2023

1. K.Jayasudha 2. Kancherla Geethika Petitioners

Vs Krushna Raghunath Golhar.
 HDFC ERGO General Insurance, Co, Ltd.

Respondents

Krushna Raghunath Golhar S/o.Raghunath Golhar. P.NO:97, Row HSG No:2, Saira Nagar, Bolhegaon, Ahmednagar Maharastra-414111.

Take Natice that the above case is pasted to 12/8/2024 at 10.30am Before the Honble V Judge of small case court, chenna for you appearance in person or through pleaderswithout fail or otherwise the matters will be decided in your absence

Mr.C.HEMANT RAO Counsel for petitioner





Place: Mumbai Date: 10.07.2024

























फास्ट न्यूज

देशातील पहिला 'टुरिझम इंडेक्स फंड'

मुंबई : टाटा म्युच्युअल फंडाने पर्यटन व आदरातिथ्य व्यवसायांत गुंतवणुकीसाठी 'टाटा निफ्टी इंडिया टुरिझम इंडेक्स फंड' दाखल केला. हा फंड ८ जुलैपासून खुला झाला असून १९ जुलैपर्यंत तो सुरू असेल. त्यात ५०० रुपयांपासून पुढे 'एसआयपी'चा पर्याय उपलब्ध आहे. वाढत्या दरडोई उत्पन्नामुळे पर्यटन, सहलींकडे कल वाढत आहे. या फंडाचा मापदंड असलेल्या 'निफ्टी इंडिया टुरिझम इंडेक्स' निर्देशांकात पर्यटनाशी निगडित विविध उद्योगांचा समावेश आहे.

'पीएनबी मेटलाइफ'चे

मेटलाइफने चीफ ऑपरेटिंग ऑफिसर या पदावर महेंद्र मुनोत यांची नियुक्ती केली आहे. मुनोत यांना आयुर्विमा क्षेत्राचा दोन दशकांचा अनुभव आहे.मुनोत यांचे अनुभवी नेतृत्व आमच्या ग्राहकांना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत, असे पीएनबी मेटलाइफचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ समीर बन्सल म्हणाले.

'एसआयपी'चा उच्चांक

अथविश्व

सहा महिन्यांत एक लाख १९ हजार कोटींची गुंतवणूक

मुंबई, ता. ९ : म्युच्युअल फंडात सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्सच्या (एसआयपी) माध्यमातून होणारी गुंतवणूक जूनमध्ये नव्या उच्चांकावर पोहोचली आहे. गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती 'एसआयपी'लाच असल्याचे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मे महिन्यात 'एसआयपी'द्वारे २०,९०४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. त्यात वाढ होऊन जूनमध्ये २१,२६२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. यामुळे जानेवारी ते जून या कालावधीत 'एसआयपी'द्वारे झालेल्या एकूण गुंतवणुकीने एकूण एक लाख १९ हजार कोटींचा टप्पा गाठला आहे. म्युच्युअल फंड्स असोसिएशन इन इंडियाने (ॲम्फी) आज प्रसिद्ध केलेल्या मासिक अहवालात ही माहिती दिली आहे

इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जूनमध्ये ४०,६०८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मे महिन्यातील ३४,६९७ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता जूनमध्ये ६० लाख ८९ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मे



शेअरचे मूल्यांकन योग्य असल्याने 🔪 गुंतवणुकीत लक्षणीय वाढ दिसत आहे. असल्याचे आणि बाजाराच्या दीर्घकालीन वाढीमध्ये भाग घेत असल्याचे निदर्शक आहे गुंतवणूकदार दीर्घकालीन वाढीसाठी सावध गुंतवणूक करत असल्याचे दिसत आहे. -फिरोज अजीज,

जूनमध्ये किती वाढली गुंतवणूक? ५५,१२,९६२


८,९८,६६,९६२

कोणत्या फंडाला पसंती? (आकडे कोटींमध्ये)

ं ड	मे	जून
गर्ज कॅप	६६३	900
ोड कॅप	२,६०५	२,५२७
मॉल कॅप	२,२६३	ર,७२४

इथेही वाढली गुंतवणूक मल्टी कॅप फंड

४,७०८ कोटी फ्लेक्सी कॅप फंड चार महिन्यांतील गुंतवणूक



२०,९०४ २०,३७१ १९,२७१



आहे. मे महिन्यात ती २५.३९ लाख कोटी रुपये होती. एप्रिल महिन्यात इक्विटीचा प्रवाह १८,९१७ कोटी रुपये होता. डेट फंडांतून १,०७,३५७

अखेर पेटीएमचा मार्ग मोकळा

५० कोटींची गुंतवणूक करण्यास चौकशी समितीची मान्यता

गुंतवणुकीच्या आरोपांमुळे मागील काही दिवसांपासन चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या पेटीएमला दिलासा मिळाला आहे. पेटीएम पेमेंट बँकेत ५० कोटींची गुंवतणूक करण्यास पेटीएमला चौकशी समितीने मान्यता दिली आहे. तूर्तास या मान्यतेला

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अद्याप मंजुरी दिलेली नाही. ही मंजुरी मिळाल्यास पेटीएम पेमेंट बँकेला त्यांचे कामकाज पुन्हा सुरू करता येणार आहे.

पेटीएममध्ये चिनी गुंतवणूक असल्याच्या आरोपांमुळे पेटीएम पेमेंट बँकेवर निर्बंध आणण्यात आले होते. मार्च २०२३ पासून बँकेला नवे

ग्राहक जोडण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच नियमभंग केल्याने रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेचा परवानाही रद्द केला होता. परिणामी पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी पडझड नोंदविण्यात आली होती. सर्व व्यवहार ठप्प असल्याने पेमेंट सर्व्हिस सेवा बंद करण्याची वेळ आली होती.

JM FINANCIAL

सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ

मुंबई, ता. ९ : महिन्याभरापासून स्थिर असलेल्या सोन्याच्या दरात मागील दोन दिवसांत प्रतितोळा १५०० रुपयांची वाढ झाली आहे. जीएसटीविना सोन्याचे दर प्रतितोळा ७३,२०० रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. जागतिक पातळीवर फेडरल बँकांचे व्याजदर कमी झाल्याने गुंतवणुकदारांची पावले सोन्यातील गुंतवणुकीकडे वळाल्याने, तसेच सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने सोन्याचे दर वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. जगातील ८१ टक्के केंद्रीय बँका आणखी सोने खरेदी करणार असल्याने सोन्याचे दर पुढील काळात आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, चांदीचे दर प्रतिकिलो ३०० रुपयांनी वधारले आहेत.

जेएम फायनान्शिअल लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेंटीटी क्रमांक: L67120MH1986PLC038784 **नोंदणीकृत कार्यालयः** ७वा मजला सीनर्जी,

आप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००२५

दूरध्वनी: +९१ २२ ६६३०३०३० • फॅक्स: +९१ २२ ६६३०३२२३ वेबसाईट: www.jmfl.com • ईमेल: ecommunication@jmfl.com

व्हिडिओ कॉन्फरन्स ("VC") / अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स ("OAVM") द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या जेएम फायनान्शियल लिमिटेडच्या ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की जेएम फायनान्शियल लिमिटेड

("सदर कंपनी") ची **39 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम")** मंगळवार, 6 **ऑगस्ट, 2024 रोजी दपारी 4.00 वाजता** (IST) आयोजित करण्यात आली असून एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहारार्थ व्हिडिओ कॉन्फर न्सिंग ("VC")/अन्य ऑडिओ-व्हिज्अल मीन्स ("OAVM") द्वारे सदर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे सदर वार्षिक सर्वसाधारण सभेचे (एजीएम) आयोजन[े] यासंदर्भात कंपनी कायदा, 2013 ("**सद्र कायदा**") आणि त्या अंतर्गत बनवलेल्या नियमांचे पालन करून तसेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी") (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, 2015 आणि त्यासोबत वाचन केलेल्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय

("MCA") सामान्य परिपत्रक क्र. 10/2022 दिनांक 28 डिसेंबर 2022, 09/2023 दिनांक 25 सप्टेंबर 2023 आणि सेबी (SEBI) परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/ CFD-POD-2/P/CIR/2023/167 दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ आणि या संदर्भात जारी केलेली इतर लागू परिपत्रके (यापुढे " सदर परिपत्रक" म्हणून संदर्भित) आर्दी लागू तरतूदींचे पालन करून या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वार्षिक सर्व साधारण सभेचे (एजीएम) ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मानले जाईल. सदर परिपत्रकांचे पालन करून, सदर कंपनी 2023-24 या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अशा सदस्यांना यथा-वकाश पाठवणार आहे ज्योंचे ई-मेल पत्ते कंपनी / रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट्स ("**आरटीए**")/ डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्स (**"डीपी**") यांच्याकडे नोंद्रणीकृत आहेत वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठविण्याची आवश्यकता उपरोक्त परिपत्रकांनू सार पर्ण केली गेली आहे. तथापि. वार्षिक अहवालासह एजीएमच्या सचनेच्या प्र त्यक्ष प्रती अशा सदस्यांना पाठवल्या जातील. जे त्यासाठी ecommunication@ imfl.com वर 'रिक्वेस्ट' अर्थात विनंती करतील. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या . वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीच्या www.jmfl.com या वेबसा-इटवर देखील उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध अस लेल्या स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या **www** bseindia.com वर त्याचप्रमाणे नेंशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटे डच्या www.nseindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमि टेडच्या ("NSDL"). www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध

एजीएम आणि ई-व्होटिंगला उपस्थित राहण्यासंदर्भात माहिती:

सदस्य केवळ VC/OAVM सुविधेद्वारे एजीएमला उपस्थित राह शकतात. एजीएम ला उपस्थित राहण्याच्या सूचना आणि एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंग सिस्टीमद्वारे मतदान करण्याची पद्धत एजीएमच्या सुचनेमध्ये प्रदान केर्ल आहे. VC/OAVM द्वारे AGM ला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना सदर अधि नियमाच्या कलम 103 अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने केली जाईल

कंपनी तिच्या सदस्यांना एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग ("रिमोट ई-व्होटिंग", अर्थात दूरस्थ ई-मतदान किंवा ई-व्होटिंगद्वारे (**"ई-व्होटिंग"**) इलेक्ट्रॉनिक माध्य मांद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायांवर मतदान करण्या चा अधिकार वापरण्यांची सुविधा प्रदान करेल. एजीएमला उपस्थित राहणारे असे सदस्य, ज्यांनी रिमोट ई-व्होंटिंगद्वारे आपले मत दिले नाही, ते एजीएममध्ये मतदान करू शकतील. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करणारे सदस्य देखील एजीएममध्ये उपस्थित राहु शकतात परंतु त्यांना पुन्हा एजीएममध्ये मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. **कंपनीच्या सर्व सदस्यांना आपले मतदान करण्यासाठी रिमोट ई**-**व्होटिंग किंवा ई-व्होटिंगची पद्धत एजीएमच्या** नोटीसमध्ये तसेच एनएसडीएल द्वारे सदस्यांना पाठवल्या जाणाऱ्या ईमेलमध्ये प्रदान केली जाईल. कुपया https:// www.evoting.nsdl.com येथे डाउनलोड सेक्शन मध्ये उपलब्धे असलेले सद स्यांसाठीचे ई-व्होटिंग युझर मॅन्युअल अर्थात ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका पहावी VC/OAVM द्वारे मीटिंगला अर्थोत सभेला उपस्थित राहणे किंवा ई-व्होटिंग सि स्टीमदारे मत देण्यासंदर्भात कोणतीही अडचण किंवा ठांका असल्यास सदस्य "भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) आणि भागधारकांसाठी ई-वोटिंग वापरकर्ता पुस्तिका" वरती एनएसडीएलच्या लिंक मध्ये म्हटल्याप्रमाणे पाहू

किंवा त्यांच्याशी पुढीलप्रमाणे संपर्क साधू शकतात:

करिता.	नाव.	ई-मेल आयडी.	दूरध्वनी क्र.		
ई-व्होटिंग	श्री.अमित विशाल, सहाय्यक उपाध्यक्ष	evoting@ nsdl.com	022-4886 7000/ 022-		
व्हिडिओ कॉन्फरन्स	श्री.संजीव यादव, सहाय्यक	11301.00111	2499 7000		
	व्यवस्थापक				

कुंपनी / RTA / DP यांच्याकडे ई-मेल ॲड्रेस / बँक खात्याच्या तपशीलांची

नोंदणी अर्थात रजिस्ट्रेशन: भौतिक स्वरूपात शेअर्स धारण ईमेल आयडी आणि बँक खाते

करणारे सदस्य:

. तपशील (बँकेचे नाव आणि शाखा, बँक खाते क्रमांक. IFS कोड) नोंदणी करण्यासाठी, कृपया फॉर्म ISR-1 भरा आणि नोंदणीकृत ईमेल आयडीवरून तो कंपनीला ecommunication@ jmfl. com या ईमेलवर पाठवा किंवा RTA यांच्याकडे einward.ris@ kfintech.com वर पाठवा किंवा RTA यांच्या पुढील नोंदणीकृत कार्या-लयाच्या पत्त्यावर फॉर्मची एक भौतिक प्रत पाठवा: सेलेनियम बिल्डिंग, टॉवर-बी, प्लॉट क्र. 31 व 32, फायनान्शियल

डीमॅट मोडमध्ये शेअर्स धारण करणारे सदस्य:

डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगम-पल्ली, हैदराबाद, रंगारेड्डी, तेलंगणा भारत - 500 032. ईमेल आयडी आणि बँक खाते . तपशील (बँकेचे नाव आणि शाखा, बँक खाते क्रमांक. IFS कोड़) नोंदणी करण्यासाठी, कृपया तूमच्या संबंधित

डीपीशी संपर्क साधा

सदर फॉर्मचे स्वरूप कंपनीच्या पुढील वेबसाइटवर उपलब्ध आहे: https://www. jmfl.com/shareholder-corner/Format-of- Investor-Service-Request-Forms-TDS-exemption

बुक क्लोजर आणि लाभांठा-समासदानी हे लक्षात घ्यावे की संचालक मंडळाने शुक्रवार, 24 मे 2024 रोजी झालेल्या आपल्या बैठकीत प्रत्येकी रू 1/- दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरवर र 2/- लाभांशाची शिफारस केली आहे. एजीएममध्ये घोषित केल्यास डिव्हिडन्ड अर्थात लाभांश, **ज्या सदस्यांची नावे शुक्रवार, ७ जून, २०२४** रोजी व्यवसायाचे कामकाज संपताना रजिस्टर ऑफ मेंबर्स अर्थात सभासदांच्या नोंदवहीत/ लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये आहेत, त्यांना स्रोतावरील कर ("टीडीएस") कपातीच्या अधीन राहून बुधवार, 7 ऑगस्ट, 2024 रोजी आणि त्यापासून पुढे सदर लामांश देण्यात येईल. रजिस्टर ऑफ मेंबर्स अर्थात कंपनीच्या सदस्यांची नोंदणी पुस्तक **सोमवार, 10 जून, 2024 ते शुक्रवार, 14 जून, 2024** (दोन्ही दिवसांसह) लॉभांश प्राप्तीसाठी पात्र सदस्य निश्चित करण्यासाठी बंद होती. लाभांश, घोषित केल्यास, ज्या सदस्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट अर्थात अद्यतनित केले आहेत त्यांना विविध ऑनलाइन हस्तांतरण पद्धतींद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अदा केले जाईल. फिजिकल सिक्युरिटीजच्या सर्व धारकांना त्यांच्या संबंधित फोलिओ नंब-रसाठी पॅन, नामांकन, संपॅर्क तपशील, बँक खाते तपशील आणि नमुना स्वाक्षरी देणे बंधनकारक असेल. त्यानुसार, अशा भागधारकांना देय असलेला लाभांश केवळ सदर आवश्यकतांचे पालन केल्यावरच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिला जाईल.

आयकर कायदा, 1961 ("IT कायदा") च्या लागू तरतुर्दीनुसार, कंपनीने दिलेला किंवा वितरित केलेला लाभांश प्राप्तकर्त्यांच्या हातात करपात्र असेल. कंपनी, त्या-नुसार, स्रोतावरील कर वजा केल्यानंतर ("TDS") अंतिम लाभांश देय, लागू होईल. टोडीएस दर सदस्यांच्या निवासी स्थितीनुसार आणि त्यांनी दाखल केलेल्या काग-दपत्रांवर अवलंबून् राहून बदलू शकतात. या संदर्भात, कंपनीने 10 जून 2024 रोज़ी ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/आरटीए/डीपी यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व सदस्यांना ईमेल संप्रेषण पाठवले असून आवश्यक फॉर्म / डिक्लेरेश नसह लागू कर दराचा लाभ घेण्यासाठी त्यांना त्यांच्याकडून अवलंबल्या जाणाऱ्या संबंधित प्रक्रियेबहल / कागदपत्रे सादर करण्याची माहिती दिली आहे.

सदर कम्युनिकेशन अर्थात संप्रेषण कंपनीच्या https://live.jmfl.com/wbo/ JMFL_Email_circulated_to_the_shareholders.pdf या वेबसाइट-वर देखील उपलब्ध आहे. सदस्यांनी नोंद घ्यावी की कंपनीला योग्य टीडीएस / विदहोल्डिंग टॅक्स रेट निर्धारित करणे आणि कपात करणे शक्य व्हावे यासाठी ecommunication@jmfl.com या ईमेल आयडीवर आवश्यक कागदपत्रे कं-पनीकडे दाखल करणे गरजेचे आहे.

जेएम फायनान्शिअल लिमिटेड करिता

दिनांकः जुलै ८, २०२४

महेंद्र मुनोत सीओओ मुंबई : आयुर्विमा कंपनी पीएनबी

गाठत आहे, हे भारतीय गुंतवणूकदार लवचिक

डेप्युटी सीईओ, आनंद राठी वेल्थ लि.

'एसआयपी' गुंतवणूक दर महिन्याला नवे शिखर परंतु, आशावादी दृष्टिकोन ठेवून धोरणात्मकरीत्या

मे महिन्यात भारतीय बाजारात एकूण १७ नव्या योजना दाखल करण्यात आल्या, त्याद्वारे १५,२२७ कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाल्याचे 'ॲम्फी'च्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

महिन्यातील ५८.६४ लाख कोटींच्या तलनेत त्यात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वाधिक योगदान सेक्टोरल किंवा थीमॅटिक फंडांनी दिले असून, नव्या नऊ सेक्टोरल फंडांद्वारे १२,९७४ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांच्या एकूण व्यवस्थापनाखालील २७.६८ लाख कोटींवर पोहोचली

'बीएसई'वर आज १९२४ शेअर

कोटी रुपये बाहेर पडले.

लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड

CIN: L24200MH1989PLC051736, नोंदणीकृत कार्यालय: ए-२२/२/३, एमआयडीसी महाड, रायगड ४०२ ३०९ भारत

दूरध्वनी: +९१-२२-४९१०४४४४, फॅक्स: +९१-२२-२२८५३७५२

ईमेल: investors@laxmi.com , संकेतस्थळ: www.laxmi.com

<u> ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदान माहितीची सूचना</u>

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('AGM')

मंगळवार, ३० जुलै, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग

('VC') / इतर हर्केश्राव्य माध्यमाद्वारे ('OAVM') सर्वसाधारण ठिकाणी सभासदांच्या

समक्ष उपस्थितीशिवाय होणार आहे. कंपनी कायदा, २०१३ ('दि ॲक्ट'), एमसीए

परिपत्रक २०/२०२० दिनांक ०५ मे २०२०, १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२

आणि या संदर्भात जारी परिपत्रके, अद्ययावत ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३

('एमसीए परिपत्रक') आणि सेबीचे (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर

रिक्वायरमेंट्स) नियमन २०१५, (सेबी लिस्टिंग रेग्यूलेशन्स), सेबी परिपत्रक क्र.

SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे २०२०, SEBI/HO/

CFD/CMD2/CIR/P/2021/11 दिनांक १५ जानेवारी २०२१, SEBI/HO/CFD/

CMD2/CIR/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२, SEBI/HO/CFD/PoD-2/P/

CIR/2023/4 दिनांक ०५ जानेवारी २०२३ आणि SEBI/HO/CFD/CFD-PoD-

2/P/CIR/2023/167 दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३ (सेबी परिपत्रक) सह वाचावा

३५ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार स्थापित

करण्यासाठी होणार आहे. वरील एमेसीए परिपॅत्रके आणि सेबीच्या परिपत्रकांचे

पालन करून, कंपनीने ३५ वी एजीएम आणि आर्थिक वर्ष २०२४ साठीच्या वार्षिक

अहवालाची सूचना इलेक्ट्रॉनिक पर्यायाद्वारे सर्व सभासदांना पाठवली आहे ज्यांचे

र्डमेल आयडी कंपनी/डिपाँजिटरी सहभाँगीमध्ये नोंदणीकृत आहेत. ही कागदपत्रे

कंपनीच्या संकेतस्थळावर <u>https://www.laxmi.com/investors,</u> स्टॉक

एक्स्चेंजचे संकेतस्थळ, म्हणजेच, बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> आणि

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड <u>www.nseindia.com</u>वर सुद्धा

याद्वारे सूचना देण्यात येते की, संचालक मंडळाच्या २१ मे २०२४ रोजी झालेल्या

बैठकीत ₹ २ (३०%) दर्शनी मल्याच्या प्रति समभागावर ₹ ०.६० दराने लाभांश देण्याची शिफारस केली आहे. कायद्याच्या कलम १२६ च्या तरतुर्दीच्या अंतर्गत, जर, एजीएममध्ये जाहीर केल्यास समभागावरील लाभांश ०४ ऑगस्ट २०२४ रोजी किंवा त्यानंतर खालीलप्रमाणे करण्यात येर्डल : अ) डलेक्टॉनिक स्वरूपात समभाग धारण

भारतीय शेअर बाजार नव्या उच्चांकावर

'सेन्सेक्स' ८०,३५१ वर, तर 'निफ्टी' २४,४३३ अंशांवर

कंपन्यांचे बाजारमूल्य ४५१ लाख कोटींवर

'बीएसई'वरील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजार भांडवल आज ४५१.२७ लाख कोटी

रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले. 'सेन्सेक्स' ८०,३९७ अंशांच्या

उच्चांकावर पोहोचला, त्यामुळे कंपन्याच्या बाजारमूल्यात मोठी वाढ झाली.

कंपन्यांचे बाजारमूल्य ४५१ लाख २७ हजार ८५३ कोटी रुपयांवर म्हणजेच

५.४१ लाख कोटी डॉलरवर पोहोचले.या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीतही

देशांतर्गत आणि जागतिक दोन्ही घटक बाजाराला गती देत आहेत. सध्या एफएमसीजी आणि वाहन क्षेत्रे नफ्यात आघाडीवर आहेत. मॉन्सून आणि


खरीप पेरणीच्या प्रगतीमुळे तेजीला चालना मिळत आहे. गुंतवणूकदार पहिल्या

तिमाहीतील कमाईच्या निकालांची आत्रतेने वाट पाहत आहेत. त्यावर आता

१.५६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 'बीएसई'वरील ३२० शेअरनी अप्पर

मुंबई, ता. ९ : वाहन व एफएमसीजी क्षेत्रातील शेअरची मोठ्या प्रमाणात झालेली खरेदी आणि परकी निधीच्या प्रवाहात वाढ यामुळे मंगळवारी मुंबई बाजाराचा निर्देशांक 'सेन्सेक्स' आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 'निफ्टी'ने पुन्हा जोरदार उसळी घेत नवे उच्चांक नोंदवले. 'सेन्सेक्स' ३९१.२६ अंशांनी वाढून ८०,३५१.६४ अंशांच्या नव्या शिखरावर स्थिरावला, तर 'निफ्टी ११२ अंशांनी वधारून २४,४३३ अंशांच्या विक्रमी पातळीवर

पोहोचला 'सेन्सेक्स दिवसभरात ८०,३९७



सर्किट मर्यादा गाठली होती.

२४,४४३ अंशांच्या नव्या शिखरावर पोहोचला होता. दिवसअखेर मात्र. निर्देशांक या शिखरावरून काहीसे

घसरले आणि ९२ शेअरचे भाव 'जैसे थे' राहिले. 'बीएसई'वरील ३२० शेअरनी अप्पर सर्किट गाठले, तर २४२ कंपन्यांनी लोअर सर्किट गाठले. उत्तर प्रदेश सरकारने राज्यात पर्यावरणपूरक वाहनांना हायब्रीड नोंदणी कर माफ केल्यामुळे मारुती सुझुकी इंडियाचा शेअर सहा टक्क्यांहून अधिक वाढला. त्यापाठोपाठ महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन, सन फार्मा यांच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली, तर रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स व जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर घसरले. 'बीएसई' मिड कॅप ०.३६ टक्क्यांनी आणि स्मॉल कॅप निर्देशांक ०.२२ टक्क्यांनी वाढला, तर निर्देशांकांमध्ये वाहन निर्देशांकाने २.१७ टक्क्यांनी उसळी घेतली

'बडोदा बीएनपी परिबा'च्या

मुंबई, ता. ९ : बडोदा बीएनपी परिबा मॅन्युफॅक्चरिंग फंडात गुंतवणूकदारांनी १३७० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही योजना दहा जून रोजी खुली झाली होती आणि २४ जून रोजी बंद झाली होती. त्यानंतर ती पुन्हा ३ जुलैपासून पुन्हा खुली

झाली आहे. हा फंड गुंतवणूकदारांना देशाच्या उत्पादन क्षेत्राच्या वाढत्या क्षमतेचा फायदा घेण्याची संधी प्रदान करत आहे. देशांतर्गत

अश्विन शेठ समूहाचा

आयपीओ लवकरच

मुंबई, ता. ९ : महामुंबई

क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिक

अश्विन शेठ समूह लवकरच

आयपीओ आणणार आहे. समूहाचे

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय

संचालक अश्विन शेठ यांनी

मंगळवारी ही माहिती दिली. ३८

वर्षांची परंपरा असलेल्या या

समूहाने आपल्या नव्या लोगो व

पर्यावरणपूरक आणि हरित

उपक्रमांमध्ये मोठी गुंतवणूक

करण्याचे उद्दिष्टही समूहाने ठेवले

आहे. आता मुंबई महानगर क्षेत्राच्या

बाहेर पडून बंगळूर, दिल्ली-

एनसीआर, हैदराबाद, चेन्नई आणि

येत्या ३ ते ५ वर्षांत

नव्या व्हिजनचेही अनावरण केले.

मॅन्युफॅक्चरिंग फंडाला प्रतिसाद आणि जागतिक बाजारपेठेसाठी उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या विविध उपक्रमांचा फायदा घेण्यासाठी सज्ज असलेल्या उत्पादन कंपन्यांवर या फंडाने लक्ष केंद्रित केलेले आहे. या फंडात देशभरातील सुमारे ५० हजार गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. तब्बल ८१०० शहर आणि गावांतील गुंतवणूकदार या फंडाच्या माध्यमातून बडोदा बीएनपी परिबा कुटुंबात सामील झाल्याचे कंपनीचे सीईओ सुरेश सोनी म्हणाले.

स्टेट बँक ऑफ इंडिया आयटी सर्विसेस डिपार्टमूंट, एलएचओ, महाराष्ट्र ३ रा मजला, सिनर्जी बिल्डींग, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला काँप्लेक्स, मुंबई – ४०००५१

निविदा सूचना

महाराष्ट्र मंडलातील एसबीआयच्या शाखांसाठी एलएएन/डेटा केबलिंग व्हेन्डर्सच्या नामसूचीकरणासाठी निविदा क्र. एसबीआय/आयटीएस/2024-25/01 दिनांकित 10/07/2024. तपशील बँकेची वेबसाइट https://bank.sbi 31/07/2024 पर्यंत उपलब्ध असतील



वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिक्ल इन्स्टिट्यूट (VJTI) माटुंगा, मुंबई - ४०००१९

निविदा मागणी सूचना

VJTI हे गर्ल्स हॉस्टेल, VJTI, माटुंगा, मुंबई येथे मेस सुविधा चालविण्यासाठी संबंधित अनुभव असणाऱ्या केटरिंग कंत्राटदारांकडून निविदा मागवित आहेत.

निविदा कागदपत्रे आणि माहिती www.vjti.ac.in आणि https://mahatenders.gov.in वर उपलब्ध आहे वरील निविदेसाठी बोलीपूर्व बैठक VJTI गर्ल्स हॉस्टेल मेस एरियामध्ये १५ जुलै २०२४ रोजी सकाळी

निविदा सादरीकरणाचा अंतिम दिनांक २० जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजण्यापूर्वी आहे.

जे. बी. केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड

for GOOD HEALTH CIN : L24390MH1976PLC019380 संकेतस्थळ : www.jbpharma.com ई-मेल : investorelations@jbpharma.com

गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीत (IEPF) कंपनीच्या समभागांचे हस्तांतर ही सूचना गुंतवणूतकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्स्फर आणि रिफंड) नियम, २०१६ सुधारित ('नियम') च्या तरतुदींनुसार प्रसिद्ध केली आहे. कॅपनी कायदा, २०१३ चे कॅलमॅ १२४(६) सह वाचावा, ज्या भागांचा सलग सात वर्षे किंवा त्याहून अधिक काळ लाभांशाचा दावा

केला गेला नाही ते सर्व भाग कंपनीद्वारे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीत हस्तांतरित केले जातील. त्यानुसार, कंपनीच्या सभासदांना याद्वारें सूचित करण्यात येते की, जर त्यांनी ऑगस्ट, २०१७ पासून कंपनीने घोषित केलेल्य लागोंशावर दावा केला नसेल, तर सध्या त्योंच्याकडे असलेले संबंधित समभाग IEPF मध्ये हस्तांतरित करण्यात येतील. ऑगस्ट, २०१७ पासून कंपनीने घोषित केलेल्या सर्व लाभांशांवर दावा केलेला नाही. अशा कंपनीकडे उपलब्ध असलेल्य

कंपनीचे संकेतस्थळ <u>www.jbpharma.com</u> वर गुंतवणूकदार विभागांतर्गत उपलब्ध आहे. (वैयक्तिक 'वरील भाग'). हे भाग समक्ष स्वरूपात धारण करणाऱ्या संबंधित सभासदांनी नोंद घ्यावी की, कंपनी नियमांनुसार आयईपीएफकडे या समभागांचे हस्तांतरण करण्याच्या हेतूसाठी त्यांच्याकडे असलेल्या मूळ भाग प्रमाणपत्राऐवर्जी कंपनी डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करेल. कंपनी डुप्लिकेंट शेअर सर्टिफिकेट्सचे डीमटेरिअलाईज्ड फॉर्ममध्ये रूपांतर करण्यासाठी कॉर्पोरेट

संबंधित भागधारकांनी १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी ऑगस्ट २०१७ पासून दावा न केलेल्या लाभांशाचा दावा न केल्यास, कंपनी नियमांनुसार आवश्यक असलेले भाग आयईपीएफकडे हस्तांतरित करीेल. सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफमध्ये

दिनांक : १० जुलै २०२४ ठिकाण : मुंबई

संदीप फडणीस कंपनी सचिव

नोंदणीकृत कार्यालय: नीलम सेंटर, 'बी' विंग, ४ था मजला, हिंद सायकल रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०. कॉपोरेट कार्योलयः सीनर्जी आयटी पार्क, युनिट ए, ८ वा मजला, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५. दूरध्वनी: ०२२-२४३९ ५२०० / २४३९ ५५०० फॅक्स: ०२२-२४३१ ५३३१ / २४३१ ५३३४

सभासदांच्या पत्त्यांवर, कंपनीने वैयक्तिक पत्रव्यवहार पाठवला आहे. भागांची संख्या आणि फोलिओ क्रमांकासह ज्या सभासदांचे भाग हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत त्यांची नावे असलेली यादी आणि फोलिओ क्र. /DP ID-Client-ID

कार्यवाहीद्वारे डिपॉजिटरीला सूचिंत करेल आणि त्यांना आयईपीएफ प्राधिकरणाच्या डीमॅट खात्यात हस्तांतरित करेल. मूळ भागप्रमाणपत्र जे सध्या संबंधित सभासदाच्या नावावर नोंदणीकृत आहे, ते आपोआप रद् होईल आणि ते नॉन-निगोशिएबल मानुण्यात येईल. हे भाग डीमटेरिअलाईन्ड फॉर्ममध्ये धारण करणाऱ्या संबंधित सभासदानी नोंद घ्यावी की कंपनी आयईपीएफ प्राधिकरणाच्या डीमॅट खात्यात हे भाग हस्तांतरित करण्यासाठी कॉर्पोरेट कारवाईद्वारे डिपॉजिटरीला सूचित करेल.

हस्तांतरित केलेल्या समभागांच्या संदर्भात कंपनीविरुद्ध कोणताही दावा करता येणार नाही. संबंधित भागधारक कंपनीशी त्याच्या कॉपोरेट कार्यालयात किंवा ई-मेलवर <u>investorelations@jbpharma.com</u> संपर्क साधू शकतात किंवा कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी डेटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन्स लि. प्लॉट नं. ए- १६ आणि १७, पार्ट- बी, क्रॉस लेन, एम.आय.डी.सी, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३. दूरध्वनी क्रमांकः (०२२) ६६७१ २००१-०६ येथे संपर्क साधू शकतात, ई-मेल: investorquery@datamaticsbpm.com.

जे. बी. केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडकरित

दिनांक : ०९ जुलै २०२४ ठिकाण : मुंबई

केलेले सर्व लामार्थी भोनर्स दलेक्ट्रॉनिक स्वरूपात मागधारण करणारे लामार्थी ओनरशीपचे तपशील कंपनीद्वारे नेंशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेडद्वारे (NSDL) आणि सेंट्रल डिपॉजिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लि. (CDSL), शुक्रवार, १९ जुलै २०२४ रोजी दिवसाच्या शेवटी कंपनीला तपशील पुरवतील. सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सनुसार, कंपनी सभासदांना लाभांश देण्यासाठी आरबीआयने मंजूर केलेल्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतीचा वापर करेल. इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे पेमेंट देण्यासाठी: अ) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या लाभार्थी ओनर्स यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या बँक खात्याचे तपशील जर ते अद्ययावत केलेले नसल्यास, त्यांच्या संबंधित डिपॉजिटरी पार्टिसिपंट यांना शक्रवार.

१९ जलै २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावे. कायद्याच्या कलम १०८ आणि कंपनी (मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन) नियम, २०१४ च्या नियम २० च्या तरतुदींनुसार, सुधारित, सेबीचे नियमन ४४ (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमन, २०१५ आणि सेबी परीपत्रक २ डिसेंबर, २०२० डिमटेरिअलाईज्ड स्वरुपामध्ये भागधारक सभासद, कट ऑफ दिनांक म्हणजेच शुक्रवार १९ जुलै २०२४ रोजी 🛭 ई-मतदानाद्वारे ३५ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद् केल्यानुसार व्यवसायाचे व्यवहार स्थापित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतात. ई-मतदानाची तपशीलवार

प्रक्रिया/सूचना ३५व्या एजीएमच्या सूचनेमध्ये आहेत. या संदर्भात, सभासदांना पुढील सूचना देण्यात येत आहे की: अ) रिमोट ई-मतदान कालावधी बुधवार, २४ जुलै २०२४ (सकाळी ९.००) सुरू होईल आणि सोमवार, २९ जुलै २०२४ (सायंकाळी ५.००) बंद होईल.

ब) ई-मतदानाच्या हेतूसाठी कट-ऑफ दिनांक **शुक्रवार, १९ जुलै २०२४** राहील. क) ज्या व्यक्तींनी भाग घेतले आहेत आणि सूचना पाठवल्यानंतर ते कंपनीचे सभासद झाले आहेत आणि जे कट-ऑफ दिनांकारोजी, म्हणजेच, शुक्रवार, १९ जुलै, २०२४ रोजी पात्र भागधारक आहेत, अशा व्यक्ती enotices@linkintime.co.in वर ई-मेल विनंतीद्वारे लिंकइनटाईम येथून यूजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू

ड) सोमवार, २९ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५.०० नंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे

रिमोट ई-मतदान करता येणार नाही ई) VC/OAVM द्वारे मीटिंगला उपस्थित असलेले सभासद आणि ज्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे ठरावांवर मतदान केले नाही तर त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले जाणार नाही, ते एजीएम दरम्यान ई-मतदानप्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. ३५ व्या एजीएम सूचनेमध्ये VC/OAVM द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

फ) ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-मतदानाद्वारे त्यांचे मत दिले आहे ते व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएम येथे उपस्थित राहू शकतात/भाग घेऊ शकतात, परंतु त्यांना पुन्हा एजीएममध्ये मतदान करण्याची परवानगी दिली जाणार

ग) ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉजिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी ओनर्सच्या रजिस्टरमध्ये फक्त कटऑफ दिनांका रोजी नोंदवलेले असेल ते रिमोट ई-मतदान तसेच ई-मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र राहतील. ह) डिमॅट स्वरुपामध्ये सिक्युरिटीज धारण करणाऱ्या वैयक्तिक भागधारकांच्या काही शंका/तक्रारी असतील ज्यांना डिपॉझिटरीद्वारे म्हणजेच, NSDL आणि CDSLद्वारे

NSDL- सभासदांची कोणतीही तांत्रिक CDSL- सभासदांची कोणतीही तांत्रिक

evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून helpdesk.evoting@cdslindia.com

संपर्क करु शकतात किंवा टोल फ्री क्र.: २२- येथे विनंती पाठवून संपर्क करू शकतात

कोणत्याही तांत्रिक समस्येसाठी मदतीची आवश्यकता आहे :

	४८८६७००० आण २२-२४९९७००० वर संपर्क साधू शकतात.	कवा १८००२२५५३३ वर सपक साधू शकतात.
,	— य) डीमॅट स्वरुपामध्ये सिक्युरिटीज धारण	न ग करणारे वैयक्तिक भागधारकांव्यतिरिक्त
		गरींच्या बाबतीत, खालील व्यक्तींशी संपर्क
	साधू शकता किंवा <u>https://instavote.</u> l	linkintime.co.in येथे हेल्प विभागांतर्गत
	इन्स्टाव्होट ई-व्होटिंग मॅन्युअलवर सभा	सदांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

(FAQs) पाहावेत किंवा <u>enotices@linkintime.co.in</u> यांना ई-मेल पाठवावा किंवा ०२२-४९१८६००० वर संपर्क साधावा. लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता अनिकेत हिरपारा

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

कंपनी सचिव आणि अनूपालन अधिकारी

हेमंत पंड्या

गोव्यातही प्रवेश करण्याची योजना समूहाने आखली आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने एक हजार ८६ कोटी रुपयांची घरविक्री केली. त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षीच्या विक्रीत तिप्पट वाढ झाली.